

सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-यांनी मागणी केल्यास
त्यांना त्यांच्या वेतन भत्याच्या तसेच निवृत्तीवेतनाचा
तपशिल देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

परिपत्रक क्रमांक संकीर्ण-१००८/प्र.क्र.३१/कोषा प्र-५

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : २५ नोव्हेंबर, २००८

वाचा - उपलोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्र.उलोआ/कॉम/१८८७/२००७ (टे-१७), दि.
१४.४.२००८

परिपत्रक - सेवानिवृत्त कर्मचा-यांना वेतन आयोगानुसार मंजूर करण्यात आलेली सुधारित वेतनश्रेणी, कालबद्ध पदोन्नतीनुसार मंजूर करण्यात आलेली वेतनश्रेणी अथवा इतर कारणामुळे केलेल्या वेतन निश्चितीमुळे देय असलेली वेतन फरकाची / सेवानिवृत्ती वेतन फरकाची रक्कम अथवा निलंबन कालावधितील वेतन व भत्याची रक्कम अदा करताना त्यांना देय असलेल्या वेतन / निवृत्तीवेतन फरकाच्या रकमेचे विवरणपत्र तयार करून कोषागार / अधिदान व लेखा कार्यालयात सादर करण्यात येते.

२. सेवानिवृत्त कर्मचा-यांना अदा करण्यात आलेल्या वेतन फरक / सेवानिवृत्ती वेतन फरक / निलंबन कालावधितील वेतन व भत्ते इत्यादि रकमांचे विवरणपत्र कार्यालयात उपलब्ध असूनही ते त्यांना उपलब्ध करून दिले जात नाही अशी तक्रार सेवानिवृत्त कर्मचारी त्यांच्या संबंधित कार्यालयाकडे / शासनाकडे अथवा लोक आयुक्त / उपलोक आयुक्त यांच्याकडे करतात. काही कर्मचारी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नुसार संबंधित माहिती अधिका-यांकडे अर्ज करतात. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर कामाचा बोजा वाढतो.

३. सेवानिवृत्त कर्मचा-यांने त्याला त्याच्या वेतन भत्याच्या तसेच निवृत्तीवेतनाचा तपशिल कार्यालयाकडून / शासनाकडून मिळाला नाही अशी लोक आयुक्त / उपलोक आयुक्त यांच्याकडे तक्रार केली असेल आणि त्या तक्रारीनुसंगाने लोक आयुक्त / उपलोक आयुक्त यांच्या कार्यालयाने अहवाल मागविला तर अशा प्रकरणी संबंधितांकडून सेवानिवृत्त कर्मचा-यांना आवश्यक तपशिल तात्काळ उपलब्ध करून दिला जातो. तरीसुध्दा अशा स्वरूपांच्या तक्रारीमध्ये उत्तरोत्तर वाढ होत असल्याचे मा. उपलोक आयुक्त यांच्या निर्दर्शनास आलेले आहे. म्हणून महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उपलोक आयुक्त अधिनियम १९७१ चे कलम १२ (१) मधील तरतुदीनुसार उपलोक आयुक्त यांनी शासनास शिफारशी केलेल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत -

१) सेवानिवृत्त कर्मचा-याला त्याच्या सेवा कालावधितील वेतन व भत्याच्या फरकाची रक्कम आहरण व संवितरण अधिका-याकडून प्रदान करण्यात येते. त्यावेळी संबंधित सेवानिवृत्त कर्मचा-यांने त्याच्या वेतन व भत्याच्या फरकाच्या तपशिलाचे विवरणपत्र मागितले तर आहरण व संवितरण अधिका-यांने त्यास त्याच्या वेतन व भत्याच्या फरकाच्या तपशिलाचे विवरणपत्र सोबत जोडलेल्या प्रपत्र-अ मध्ये द्यावे.


२) निवृत्तीवेतनधारकाला त्याच्या निवृत्तीवेतनातील फरकाची रक्कम अधिदान व लेखाधिकारी / कोषागार अधिकारी यांच्याकडून प्रदान करण्यात येते. त्यावेळी संबंधित निवृत्तीवेतनधारकाने त्याच्या निवृत्तीवेतनातील फरकाच्या तपशिलाचे विवरणपत्र मागितले तर अधिदान व

लेखाधिकारी / कोषागार अधिकारी यांनी त्यास त्याच्या निवृत्तीवेतनातील फरकाच्या तपशिलाचे विवरणपत्र प्रपत्र-ब द्यावे.

४. सर्व विभाग / कार्यालय प्रमुख तसेच सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी वरील सूचनाचे काटेकोर पालन करावे. तसेच निवृत्तीवेतनधारकांची वरील मुद्यासंदर्भात तक्रार येणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी.

५. संदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक फ्रमांक २००८११२५१६२०५१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावांने व आदेशानुसार,


(स.अ.मु. नववी)
उप सचिव

प्रति,

सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग

सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुख

महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई

महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर

- सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ, सचिवालय, मुंबई

- प्रबंधक, उच्च न्यायालय (मुळ शाखा), मुंबई

- प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई

- प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई

- सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई

- प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई

संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई

अधिदान व लेखा अधिकारी, अधिदान व लेखा अधिकारी कार्यालय, वांद्रे / मुंबई

उपसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे/नाशिक/अमरावती/औरंगाबाद/नागपूर /कोकण विभाग मुंबई.

सर्व कोषागार अधिकारी

सर्व उप कोषागार अधिकारी

वित्त विभागातील सर्व कार्यासने

निवड नस्ती, कोषा प्र-५

• ४७८-३

दिनांक ————— पाद्यम ते ————— श्रवण लक्ष्माणाधीनीतिर्थ वेलेप भगवान्ना शुभकामा उपरागिल

अधिकारी / कर्मचारी नाम

۲۷۰

त्रिवेदीय लिंगम्

શાસ્ત્ર માર્ગિન પ્રદીપ્તિ પ્રાણોદા

Digitized by srujanika@gmail.com

प्राचीन इतिहास

४८५

બેન્ફાલ રાજીવ/લોગાનોરીનો રાજીવ/બેન્ફાલ રાજીવ

Digitized by srujanika@gmail.com

ପ୍ରକାଶିତ ମାନ୍ୟାର୍ଥ ଖର୍ଚୁଆ କା

YANMING YUNHUA

1

44

३५८

11

प्रकृति देव
प्रकृति आडित
विजय ने

અને કાંઈ કાર્યાલાય અનીચાની પાંચી સાધારણી એ વિનાય

प्रपन्न-

दिनांक ————— पास्तम से ————— पर्यंत कालावधीतीस निवृत्त देशनामा फरकारा तपशील

निवृत्ती धेन / कुटुंब निवृत्ती धेन धारकाथे नाव

पॉ.पी.आ०.क्रमांक

ચૈકેચે નાંસ અ રાખા

फरक्क आहे रित कारणाचे प्रयोगन

फरकारी निव्याल रक्कम

हयातीचे प्रधाणपत्र

प्राप्ति/अप्राप्ति

चंक खासे क्रमांक

निवृत्ती वेतनातील सुधारणा/वेतनवाढीतील सुधारणा/दैनिक भव्यातील सुधारणा

नस्यादित महागाई भत्याद्या दर

सुधारित महाराई भस्याया दर

प्रधानाचा तपशील

४८

एकूण देय	रु.
एकूण आहारित	रु.
(-) आवाकर	रु.
निव्वळ देय	रु.

धनादेश / ई.सी.एस./एन.ई.एफ.टी. क्रमांक

रक्कम रु.

३०८

अक्षरी रूपये

उपक्रोचागार अधिकारी

उपलंडी भाषा

अप्पर कोवागार अधिकारी / सहायक अधिदान थ सेखा अधिकारी